



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- 2/659/22
 Register No. 4120230005559

Date : 10/4/2023
 Prop. No. 14AI:015673000

To,

Mr. Sunil Assudomal Nagdev

Mrs. Varsha Sunil Nagdev

Bk. No. 65 Room No. 9 (Portion)

Ulhasnagar-421001

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
 Prop. No **14AI015673000** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **23/03/2023**

Sir /Madam,

Your name has been entered in place of **Mr. Sital Ladharam Jaisinghani** under
 Ward No. 14 Prop.No **14AI015673000** as a person primarily liable to Property Tax. The
 Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|----------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No. 0666/2000 | Dt 07/03/2000 |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 05. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 2113/23 | Dt 28/03/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Ulhas Khabardar | No.----- | Dt 26/03/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary Agreement for Sale | No.----- | Dt 18/08/2000 |

07/10/2005

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.


Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

अखेदीअत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क
हस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण
करणे


उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर


/ युनिट-२/६५५/२०२२


दिनांक /४/२३

सादर	टिपणी	संदर्भक्रमांक
	उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 14A1015673000 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून SITAL LADHARAM JAISINGHANI अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ चौ. फु आहे. ... २) करपात्र बाबींचा तपशिललाचा खाते उतारा सोबत जोडला आहे. ३) SUNILA. NAGDEV VARSHA S. NAGDEV राहणार BK. NO.65 ROOM NO. 9 PORTION ULHASNAGAR 1 यांनी दिनांक २३/०३/२०२३ रोजी सादर केलेला आहे. अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ब Registered Copy of SALE DEED & Index -No 0666/2000 Date 7/03/2000 ब) नोटरी No- दिनांक १८/०८/२०००, ०७६९०६२००५ SALE deed छायांकित प्रत क) नोटरी No - 2113/23 दिनांक २८/०३/२०२३ करण्यात आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत ड) दिनांक २६/०३/२०२३ रोजीचे ULHAS KHABARDAR या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली आहे अर्जदाराने प्रतिज्ञा पत्र सादर केलेला आहे उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेत कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर  (लिपीक) अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/ कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 14A1015673000 अन्वये नोंद कर असलेल्या मिळकती करीता मालमत्ता वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन SUNILA. NAGDEV VARSHA S. NAGDEV अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश/ मंजूरी मिळावी.  कर निरीक्षक यु.क-२  प कर निर्धारक व संकलक  कर निर्धारक व संकलक	१) अर्ज प्राप्त दि २३/३/२०२३ २) मिळकतीचे मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र व उतारा ३) मिळकतीचे कागदपत्र SALE DEED छायांकित प्रत ४) प्रतिज्ञापत्र. ४) मिळकतीचे वर्ष २०२२-२३ करीता कर भरणा केल्याचे ना देयक प्रमाणपत्र

Change of Name P. V. Charges

Paid Rs. 

Receipt No. 

Date  Sign 